

१५. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती चुकीची सांगतो.
१६. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगता येत नाही.
१७. सुचविलेल्या घटनेमागील कारणे चुकीची सांगतो.
१८. सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारणे सांगू शकत नाही.
१९. दिलेल्या घटनेसंदर्भात अनुभव आहे परंतु सांगता येत नाही.
२०. दिलेल्या घटनेसंदर्भात अनुभवच नाही असे म्हणतो.
२१. इतरांना हिणवतो.
२२. सहकार्याची वृत्ती नाही.
२३. पाण्याचा खूप अपव्यय करतो.
२४. उपक्रमात भाग घेण्याचा खूपच कंटाळा करतो.
२५. उपक्रमात जरा सुद्धा रुची ठेवत नाही.
२६. मुलभूत गरजांची माहिती नाही.
२७. परिसरातील आवश्यक घटक बाबत ज्ञान नाही.
२८. पाणी व त्याचे महत्व समजून घेत नाही.
२९. परिसरातील वनस्पतींची पाने व फांद्या तोडतो.
३०. इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो.
३१. श्रम करणे कमी पणाचे वाटते.

१५. व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो
१६. आरोग्यदायी जीवन शैलीमुळे सहसा आजारी पडत नाही
१७. वाईट सवई व्यसनापासून दूर राहतो
१८. खुठल्याही खेळत /स्पर्धेत स्वतःहून भाग घेतो
१९. स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो
२०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो
२१. दररोज प्राणायाम नित्यनियमाने करतो
२२. आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूक देतो
२३. पारंपारिक खेळे नावे माहिती स्पष्ट करतो
२४. सद्गुण शरीर सद्गुण मन हि बाब स्पष्ट करून देतो
२५. क्रीडांगणानासंबंधी चांगल्या सवई पाळतो
२६. सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भात योग्य माहिती देतो
२७. शिक्षकांच्या अनुपस्थित गटात खेळाचे आयोजन करतो व खेळतो
२८. सुचविलेला व्यायाम प्रकार करतो
२९. आवडत्या खेळाचे नियम पाळतो

विषय:-शारीरिक शिक्षण दैनंदिन निरीक्षण

१. कोण्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो
२. विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो
३. दूरदर्शनवरील खेळांची सामने आवडीने पाहतो
४. एरोबिक्स व्यायाम प्रकार मन लावून करतो
५. प्रामाणिकपणा व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत
६. नखे व केस नियमितपणे कापतो
७. रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो
८. दररोज किमान एक तरी असं करतो
९. दररोज प्राणायाम नियमित पाने करतो
१०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो
११. दररोज नियमितपणे व्यायाम करतो
१२. दररोज कुठला तरी एक खेळ खेळतो
१३. खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो
१४. चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहतो

३०. आवडत्या खेळाचे सर्व नियम योग्य सांगतो
३१. प्रथमोपचार पेटीचा वापर योग्य पद्धतीने करतो
३२. प्रथमोपचार कसा करावयाचा ह्याची माहिती असते
३३. स्वतः कृती प्रात्यक्षिक करतो आणि अनुमान लावतो
३४. सांघिक वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतो
३५. शर्यतीत सहभाग घेतो व बक्षीस पाताळितो
३६. क्रीडांगणात कचरा व घाण होऊ देत नाही
३७. क्रीडांगणात असलेलेला कचरा उचलून टाकतो
३८. शिक्षकांच्या अनुपस्थित खेळतो
३९. खेळाच्या साहित्याची सुबक हाताळणी करतो
४०. सुचविलेल्या व्यायामाची क्रिया जलद करतो